NDL Ventures Limited

October 30, 2023

To

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001.

Company Scrip Code: - 500189

Through: BSE Listing Centre

To

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Company Script Code: NDLVENTURE

Bandra (East), Mumbai-400 051.

Through: NEAPS

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Newspaper publication - Extract of Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2023

Ref: Regulation 47 and other applicable regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper cutting of The Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) of Saturday, October 28, 2023, wherein extract of Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2023 are published.

Kindly take the above on record.

Thanking You.

Yours faithfully, For NDL Ventures Limited (Formerly known as NXTDIGITAL Limited)

Ashish Pandey Company Secretary

Encl: a/a

NDL Ventures Limited

(Formerly known as NXTDIGITAL LIMITED) IN CENTER, 49/50 MIDC, 12th Road, Andheri (E), Mumbai - 400 093. T: +91 - 22 - 2820 8585 W: www.ndlventures.in CIN. No.: L65100MH1985PLC036896



PUBLIC NOTICE

both r/o A/306, Akruti Orchid Park, Andheri Kurla Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai-400072,

have severed/ terminated all relations from their

son "MR. SUNKALP SINGH RAGHAV" and

sinherited/disowned him from their all moveable

and immovable and properties due to his

nisbehavior, cruelty and noncompliance. In future

person, that shall be at his/her own risk and costs and my clients will not be responsible for the sam

Office: Abdul Aziz Chawi, 24, Room No.4, L.B.S

PUBLIC NOTICE

Nagar No. 3 Co-op. Housing

Society Ltd., having address at

S.V. Road, Borivali (West)

Mumbai-400 066 holding 5 shares

bearing Dist. Nos. 0691 to 0695

under Share Certificate No. 139

and also Office No. C1 admeasuring about 321 sq.ft. built

up on the Ground floor of the said

Society's Building expired on 17.05.2015 without making any

Nomination. The surviving legal

heirs of the said deceased, due to

family settlement, agreed amongst

themselves that Mrs. Preeti Ritesh Patel, the daughter of the said

deceased shall make necessary

application to the said Society for her admission to the membership

of the Society and for the transmission of the said office

premises to her name. After

following the procedure laid down

under the bye-laws, the Society

duly transferred the said office premises to her name on

31.5.2022. The said legal heir Mrs. Preeti Ritesh Patel now intends to

sell and dispose off the said

My client intends to purchase

the said property from her for

valuable consideration by availing

Housing Loan from a Bank/Financial Institution. Any

person claiming interest in the

said property or any part thereof by way of sale, gift, lease

inheritance, exchange, mortgage,

charge, lien, trust, possession,

otherwise howsoever may make

the same known to me at my office

address at Shop No. 10A, Estee Apartments, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai-400092

between 11.00 a.m. and 5.00 p.m. on any working day except

Sundays and Bank Holidays in writing together with supporting documents, if any within 14 days

from the date of publication of this

notice. If no claim or objection is

received within the stipulated period, it shall be presumed that

none exists and my client shall

complete the said purchase and

no such objections, claims shall

Sd/

(MAHARASHTRA HOUSING AND AREA

DEVELOPMENT AUTHORITY,)

e-TENDER NOTICE

Board (Unit of MHADA) Room No. 213, 1st floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East) Mumbai-400051 is calling e-Tender for 01 number of works online digitally

signed tenders in form "B-1" (Percentage Rate) are from the the contractor egistered with PWD/MHADA/CPWD/CIDCO/MES/MJP/MIDC/Indian

Railway/BPT/MCGM in the corresponding appropriate class of contractor or any

Bidding documents can be loaded on the websites. The tender schedule as follow

No

The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders

without assigning any reason thereof Conditional offers will not be accepted.

Note. 2 Corrigendum / Amendments if any could be published only on the web

Stage

sale End

Price bid

opening

Executive Engineer/City Div.

Date of time

07/11/2023

09/11/2023

Mumbai Board

Govt./semi Govt. organisation. The e-Tender will be available on the above por

Date of time

period

31/10/2023

08/11/2023

Executive Engineer, City Division, Mumbai Housing Area Developmen

P. C. THOMAS

MUMBAI HOUSING & AREA

DEVELOPMENT BOARD A REGIONAL UNIT OF

Main Portal: https://mahatenders.gov.in

MHADA Portal : https://mhada.gov.in

Stage

start

Technical bid

opening

No

Advocate High Court

be entertained thereafter.

Place · Mumbai

Date: 27.10.2023

attachment

property to a third party.

Shri Parshuram Ramchandra Shinde, a member of Sumer

Marg, Navpada, Kurla (W), Mumbai - 400 070

(Advocate High Court, Mumbai

Date: 28/10/2023 J. P. TRIPATHI

n any manner.

Clients SHRI SHAIL ENDRA SINGH RAGHAN & SMT. NISHA SHAILENDRA SINGH RAGHAV

CORRIGENDUM Picici Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane Maharashtra- 400604

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated September 07,2021 (hereinafter referred to as 'the said Notice') towards your aforementioned Home loan Account no. LBPUN00003267869// LBPUN00003313949 In Borrower Name Ashwini Amol Bhosale with ICICI Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionall property address, of is mistakenly mentioned of FLAT NO-308, PLOT NO 45/46, RIVAR VALLE RESIDENCY BHISE COLONY, TA MAVAL VARALETALEGAON, MAHARASHTRA, PUNE-410507 (Admeasuring an area of AS PER SALE DEED), instead of FLAT NO-308, 3rd Floor, PLOT NO 45/46, RIVAR VALLE RESIDENCY BHISE COLONY, TA MAVAL VARALETALEGAON, MAHARASHTRA, PUNE 410507. (Admeasuring Area 481.39 Square Meters & Carpet Area Of 382.66 Sq.ft Or 35.56 Square Meters) Therefore request you to please read it FLAT NO -308, 3rd Floor, PLOT NO 45/46, RIVAR VALLE RESIDENCY BHISE COLONY, TA MAVAL VARALETALEGAON, MAHARASHTRA, PUNE-410507. (Admeasuring Area 481.39 Square Meters & Carpet Area Of 382.66 Sq.ft Or 35.56 Square Meters)

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice wil

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard. Authorized Officer ICICI Bank Limited Date : October 27, 2023 Place: Maharashtra

MILGREY FINANCE AND INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1983PLC030316)

Reg. Office: 31, Whispering Palms Shopping Center, Lokhandwala,
Kandivali (East), Mumbai - 400 101

Phone: 022 - 29651621 • E-mail: milgreyfinance@gmail.com • Website: www.milgrey.in

Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on

Particulars		Standalone Quarter ende	1
r artiodiaro	30/09/2023	31/06/2023	30/09/202
Total income from operations (net)	00.00	00.00	00.00
Net Profit/ (Loss) for the period (before Tax,	(1.160)	(10.850)	-1.736
Exceptional and/or Extraordinary items)			
Net Profit / (Loss) for the period before tax	(1.160)	(10.850)	-1.736
(after Exceptional and/or Extraordinary items)			
Net Profit / (Loss) for the period before tax	(1.160)	(10.850)	-1.736
(after Exceptional and/or Extraordinary items)			
Total Comprehensive income for the period	(1.160)	(10.850)	-1.736
[Comprising Profit/(Loss) for the period			
(after tax) and other Comprehensive			
Income (after tax)]			
Equity Share Capital	199.00	199.00	199.00
Earnings Per Share			
(before extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	(0.058)	(0.545)	(0.087
Diluted	(0.058)	(0.545)	(0.087
Earnings Per Share			
(after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	(0.058)	(0.545)	(0.087
Diluted	(0.058)	(0.545)	(0.087

PUBLIC NOTICE

available on the website of the Company i.e. www.milgrev.in and the Stock Exchange i.e

Date: 26.10.2023

Place: Mumbai

For Milgrey Finance And Investments LTD

Director

NOTICE is hereby given that I am investigating the TITLE of (1) MR. CLAUDE LOBO (2) MS. DOLLA LOBO (3) MS. BELINDA DIAS (4) MR. SYDNEY ALVARES (5) MR. DESMOND ALVARES (6) MR. MALCOLM ALVARES (7) MS. IVANA GODHINO, (SR. NO. 1 TO 7 BEING JOINT OWNERS IN RESPECT OF ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND OR GROUNDIN ND ZONE AS MENTIONED IN SR. NO. 1,3,5,7 & 9 IN TABLE BELOW) AND (8) MR. JAMES LOBO (9) MR. OLIVER LOBO (10) MR. KENNY LOBO (11) MR. HILARY LÓBO (12) MR. ADRIÁN LOBO (13) MS. CRESCENCIA GONSALVES (14) MS. PURITY REBELLO (15) MR. LENNY LOBO (16) MS. MARINA VAITY (17) MR. KARLTON LOBO & (18) MS. NICOLE PINHEIRO, SR. NO. 8 TO 18 BEING JOINT OWNERS IN RESPECT OF ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND OR GROUND IN ND ZONE AS MENTOINED IN SR. NO. 2,4,6,8,10 IN TABLE BELOW:

No.	Survey No.	C.1.5. NO.	7/12 Extracts (in Sq. Meters)	Card (in Sq. Meters)
1	60/1/A	1605	1189	2600.20
2	60/1/B		1188	
3	59/1/A	1538	4552	9145.70
4	59/1/B	1539	4552	683.40
5	58/1/A	1535	860	1711.60
6	58/1/B		860	
7	57/2/A	1597	3136	354.70
8	57/2/B	1598	1998	3084.20
9	60/17/A	1609	531	1607.70
10	60/17/B		531	

TOGETHER WITH the structures standing thereon; of Village ERANGAL, Taluka BORIVALI, District MUMBAI SUBURBAN; (collectively called "the said property"). ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest, claim, or possession of the said property or any part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, partition, release, family arrangement, trust, muniment, inheritance, possession, easement, tenancy, right of way, encumbrance, loan, advances, requisition, acquisition, lease, lien, decree/order/injunction/attachment of any court of law/tribunal/revenue/statutory authority or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to undersigned hereof within 14 days of the notice, failing which, the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on said Owners and thereafter aforesaid Owners may negotiate with the prospective buyersin respect of the said property or any part or portion thereof. DATED: 27-10-2023

SONAL KOTHARI, ADVOCATE, HIGH COURT Office No. 1. Gr. Floor. Le-Midas Ramchandra Lane, Malad (W), Mumbai-64

PRO FIN CAPITAL SERVICES LIMITED

(CIN: L51909MH1991PLC250695) Regd Office: 503, Western Edge II, Western Express Highway, Borivali (E), Mumbai 400066

Website: www.profincapital.com • Email.ld: profin capital1@gmail.com Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on 30th September 2023

Standalone

Sr.		0			
No.	PARTICULARS		uarter End		
		30/09/2023	30/06/2023	30/09/2022	
1	Total income from operations (net)	436.578	615.662	559.631	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	92.118	253.102	29.900	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	92.118	253.102	29.900	
4	Net Profit/(Loss) for the period after tax	67.550	188.520	22.580	
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	67.550	188.520	22.580	
6	Equity Share Capital	2120.070	2120.070	2120.070	
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	00	00	00	
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	0.000	0.000	0.044	
	Basic:	0.032	0.089	0.011	
	Diluted:	0.032	0.089	0.011	
	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
	Basic:	0.032	0.089	0.011	
	Diluted:	0.032	0.089	0.011	
	he above is an extract of the detailed format of xchanges under Regulation 33 of the SEBI				

Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of the Company i.e. www.profincapital.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For **Pro Fin Capital Services Limite** Sd/-Anupam Gupta **Managing Director**

IND Renewable Energy Limited (Formerly Known as Vakharia Power Infrastructure Limited) Regd Office: 503, Western Edge II, Western Express Highway, Borivali East, Mumbai 400066

CIN: L40102MH2011PLC221715 Tel: 022 28702070
Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on 30th September 2023. (Rs. in L

Sr.	Particulars	Standalone				
No		Quarter Ended				
		30/09/2023	30/06/2023	30/09/2022		
1	Total income from operations (net)	00.00	00.00	00.00		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-2.85	-1.16	-1.78		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.85	-1.16	-1.78		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.85	-1.16	-1.78		
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-2.85	-1.16	-1.78		
6	Equity Share Capital	302.74	302.74	302.74		
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	00.00	00.00	0.00		
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted:	-0.09 -0.09 -0.09 -0.09	0.04 0.04 0.04 0.04	-0.06 -0.06 -0.06 -0.06		

exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results is available on the vebsite of the Company i.e. www.indrenewable.com and the Stock Exchange i.e.

For IND Renewable Energy Limited (Formerly Known as Vakharia Place: Mumbai Anupam Gupta, Director

म्हाडा

TAVERNIER RESOURCES LIMITED

Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate, Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901 Extract of Unaudited Financial Results for the quarter and

half year ended 30th September, 2023

	3 · · · · · · · · · · · · · · · · · · ·			(115. 111 141115)
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	0.61	142.96	195.10
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(14.30)	15.95	13.77
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(14.30)	15.95	13.77
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(14.30)	(24.62)	13.77
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)	-	-	-
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.24)	(0.41)	0.23

* Figures for Quarter ended are not annualised Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com

2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 27th October, 2023.

Place: Mumbai Date: 27th October, 2023

Sudhir Naheta Managing Director

For Tavernier Resources Limited

TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE SCHEDULED BANK Recovery Office :- Madhukar Bhavan. Recovery Department, 3rd Floor, Wagle Industrial Estate, Road No.16, Thane (West) - 400 604. Tel No. (022) 2583 8752

POSSESSION NOTICE [For Immovable Property] UNDER RULE 8 (2) OF SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002 R/W

PROVISIONS OF SARFAESI ACT, 2002 Whereas, the undersigned being the Authorized Officer of TJSB Sahakari Bank Ltd under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (In short "SARFAESI Act, 2002") and in exercise of powers conferred u/s. 13(12) r/w Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice to repay the amount mentioned in the notice within 60 Days from the date of receipt of the said notice having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that, the undersigned has taken Physical Possession of the property described herein below, in exercise of powers conferred on him <mark>under sub section 4 of section 13 & Section 1</mark>4 of SARFAESI Act, 2002 r/w Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrower(s) in particular and public in general are hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of TJSB Sahakari Bank Ltd. The borrower's attention is invited to the provision of sub section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Names of the Borrower(S) / Guarantor(S) / Mortgagor(S)	Date of Demand Notice & O/s. Amount	Date and Place of Possession	DESCRIPTION OF PROPERTIES
1. Mrs. Hatekar Vidhya Sanjay	DEMAND NOTICE DATE: 14.12.2022	Date :- 26.10.2023	All that piece and parcel of immovable property in the form of Flat No. A/702,
(Borrower & Mortgagor) 2. Mr. Hatekar Sanjay Vishwanath(Co-Borrower & Mortgagor) 3. Mrs. Waghmare Varsha Krushnat(Guarantor)	AMOUNT AS ON 30.11.2022	Place :- Thane (Physical Possession)	having area admeasuring about 63.66 Sq. Meters carpet plus 7.43 Sq. meters open terrace area located on Seventh Floor in the "A" Wing in the building known as "SHREE KRISHNA HEIGHTS" constructed on all that piece and parcel of land bearing Survey No. 57, Hissa No. 1 (part) admeasuring 4500 sq. meters
(Badlapur Branch) (Loan Account No. 59/ SS-M/188)	& Paise Eighty Seven only) (plus further interest and cost thereon from 01.12.2022)		and Survey No. 57, Hissa No. 1 (part) admeasuring 6200 sq. meters within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council being situated at village Kulgaon, Taluka Ambernath, Badlapur Dist. Thane. – Owned by Mr. Hatekar Vidhya Sanjay & Mr. Hatekar Sanjay Vishwanath.

Sd/-AUTHORISED OFFICER,

Authorised Officer

State Bank of India

Date: 28.10.2023 Place : Thane.

For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd. Registered Office: TJSB House, Plot No. B5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604. Tel.: 2587 8500

Stressed Assets Recovery Branch (05168) 6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, OSBI State Bank of India 6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai – 400 020. Phone: 022 – 22053163/64/65: Email – sbi.5168@sbi.co.in

Publication of Notice regarding Symbolic Possession of property u/s 13(4) of SARFAESI Act 2002 POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] [For Immovable Property]

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereof

The borrowers attention is invited to provisions of Sub-section(8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

Name of Account/ Borrower & address	Name of the Owner of property etc	Description of the property mortgaged/ charged	Date of Demand Notice	Date of Possession	Amount Outstanding
Mr. Laxmanrao Dhillirao Padala and Mrs. Sudha Laxmanrao Padala ADDRESS :- a) Gaware Compound, Janata Chawl, R No. 6160, Behind Pipeline, Kisan Nagar No. 3, Road No. 16, Wagle Estate, Thane - 400604	Mr. Laxman- rao Dhillirao Padala and Mrs. Sudha Laxmanrao Padala	All the part and parcel of the property consisting of Flat No. 603, 6th Floor in Building known as Rutu Riverside Estate Building No. 3A CHS Ltd. situated at village Koliwali, Taluka Kalyan, District Thane – 421 301 admeasuring 60 Sq.mtrs. Carpet area in the name of Mr. Laxmanrao Dhillirao Padala and Mrs. Sudha Laxmanrao Padala.	03.07.2023	26.10.2023	Rs.48,39,744/- (Rupees Forty Eight Lacs Thirty Nine Thousand Seven Hundred Forty Four only) as on 02.07.2023 & further interest/ Charges thereon.
Mr. Sushil Rajendraprasad Yadav ADDRESS :- a) 203, D Wing, Building No. 4, Shanti Sadan CHS, Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri (E), Mumbai - 400 072	Mr. Sushil Rajendraprasad Yadav	All the part and parcel of the property consisting of Flat No. 703, 7th Floor in Building No. 12/A-1, Rudraksh SRA CHS Ltd., Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri (E), Mumbai – 400 072 admeasuring 225 Sq.ft. Carpet area in the name of Mr. Sushil Rajendraprasad Yadav.	15.05.2023	26.10.2023	Rs.39,41,995/- (Rupees Thirty Nine Lacs Forty One Thousand Nine Hundred Ninety Five only) as on 14.05.2023 & further interest/ Charges thereon.

advsonalkothari12@gmail.com / 9820300116 यूनियन बैंक **Union Bank**

अच्छे लोग, अच्छा बैंक

REGIONAL OFFICE, MUMBAI-BORIVALI

MHADA - Leading Housing Authority in the Nation

Note. 1 Please refer detailed tender notice on website

2nd Floor, Roop Nagar CHSL, Upstairs SKODA car Showroom, Opp. PVR Milap Theater, Near Namaha Hospital S. V. Road. Kandivali West, Mumbai-400 067

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Constructive Possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (Secured Creditor), will be sold on "As is where is" "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder :-

Sr. No.	Branch	Name of the Borrower & Description of Property	1) Reserve Price (R.P.)	a) Mode of Payment of E.M.D.	Debt Due	Encumbrance Possession : Symbolic/
			2) Earnest Money	B) Extension of Bid & Bid Incremental Amt.	Contact Person & Mobile No.	Physical
1	Kandivali	Mr. Bhagwan Diwakar Adwalkar (Borrower) Mrs. Ashwini Bhagwan Adwalkar (Co-Borrower) Flat No. 103, on the first Floor, in the society Known as Sita Hari Darshan Co-op. Housing		a) The amount can be credited to A/c. No. 491501980050000, IFSC Code UBIN0549151 or through DD in favour of	as on 31.03.2023 Further interest and costs thereon	
	East Branch	Society Limited, Village Goddev, Bhayander East, Tal. Dist. Thane-401105, Ad. 22.30 sq.mtr. (Built-up Area), Situated at land Bearing Old Survey no. 79, New Survey no. 3, Hissa No. 3 Dist Thane. On the North: Residential Building On the South: Open Space, On the East: Caving Nivers. Or the Wort. Ganal Nivers.	1,64,000/-	Union Bank of India, Kandivali East Branch,	Authorised Officer(s): Mr. Umesh Kumar 7030342410	Symbolic

Date and Time of Auction: 29.11.2023 at 11:00 AM to 03:00 PM with unlimited extension of 10 Minutes i.e. the end time of e-auction will be extended by 10 Minutes each time if bid is made within the last 10 minutes before closure of auction.

Date & Time of inspection of property for intending purchasers : any time During working hours from 11.00 a. m. to 5.00 p. m.) Details of encumbrances over the Property, as known to the Bank: as mentioned above

The Refundable EMD 10% of Reserve Price shall be payable by interested bidding through NEFT / RTGS / Funds Transfer on or before 28.11.2023 in account mentioned above in Column above mentioned branch Through IFSC Code mentioned above of by DD / Pay order favoring Union Bank of India, Branch mentioned above. For auction related queries e-mail to sarfaesi@unionbankofindia.com or Contact: Above mentioned Authorized Officers or to RO-Borivali - Contact : Mr. Barun Kumar Contact No. : +91 9115713111 & Mr. Jitendra Ramawat Contact No.: +91 6377915455

Bidders are advised to visit the Bank's Website Unionbankofindia.co.in for detailed terms and conditions of e-auction sale and other details before submitting their Bids for taking part in the e-auction. Bidder may also visit the above-mentioned service Provider The terms and conditions of sale shall be strictly as per the Provisions of the Security Interest Rules (Enforcement) Rules, 2002, Please refer to the link provided in https://www.mstcecommerce.com/auction/home/ibapi/index.isp

Note: This may also be treated as notice U/s. 8(6) / Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about the holding of E-Auction Sale on the above-mentioned date. If their outstanding dues are not repaid in full.

For Registration and Login 8c Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auction/home/ibapi/index.jsp Place : Mumbai Date: 28.10.2023 Authorized Officer, Union Bank of India

NDL VENTURES LIMITED

(Formerly known as NXTDIGITAL Limited)

CIN: L65100MH1985PLC036896

Regd. Office: IN CENTRE, 49/50, MIDC, 12th Road, Andheri (E), Mumbai 400 093 Website: www.ndlventures.in. Email ID:investors@ndlventures.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Quarter ended Half-year ended							
Sr.		Quarte	r enaea	наіт-уеа	ar enaea	Year ended	
No	Particulars	30 th September, 2023	30 th September, 2022	30 th September, 2023	30 th September, 2022	31 st March, 2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations (net)	148.51	-	299.30	-	252.11	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	56.02	(14.18)	103.63	(35.58)	27.40	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	45.77	(14.18)	93.38	(35.58)	27.4	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	46.53	(14.18)	94.14	(35.58)	26.5	
5	Equity Share Capital	3,367.17	3,367.17	3,367.17	3,367.17	3,367.1	
6	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	-	-	3,422.2	
7	Earnings/(Loss) Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)						
	- Basic (in Rs.) (not annualised)	0.14	(0.05)	0.28	(0.11)	0.0	
	- Diluted (in Rs.) (not annualised)	0.14	(0.05)	0.28	(0.11)	0.0	

Place: Mumbai

Date: 27th October, 2023

Date: 26.10.2023

Place: Mumba

1. The above is an extract of the detailed format of the statement of financial results for the quarter and half-year ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed unaudited financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and then, approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 27th October, 2023. The full format of the financial results for the quarter and half-year ended 30th September, 2023 are available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on Company's website at http://www.nxtdigital.co.in/investors/financial-results-2/

2. The above unaudited financial results for the quarter and half-year ended 30th September, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently, approved by the Board of Directors of the Company. The auditors have expressed an unmodified opinion on the said financial results.

The financial results for the quarter and half-year ended 30th September, 2022 have been restated to give effect to the impact of the Scheme of Arrangement sanctioned by the National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its Order dated 11th November, 2022, by virtue of which, the entire "Media & Communications Business undertaking" of the Company along with its subsidiaries have been demerged into Hinduja Global Solutions Limited with effect from the Appointed Date i.e. February 1, 2022.

> For NDL Ventures Limited (Formerly known as NXTDIGITAL Limited) Amar Chintopanth Whole Time Director & CFO



30.09.2023

रोजी संपलेली

सहा महिने

(अ–लेखापरीक्षित)

9,828.8

802.0

839.8

839.8

923.8

90.00

(₹ दशलक्षामध्ये)

30.09.2022

रोजी संपलेले

तीन महिने

(अ-लेखापरीक्षित)

२१३.१

9८३.५

923.4

923.8

0.83*

मंडळाच्या आदेशानुसार

डीआयएनः ०१४८१८११

उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

संजय मुरदेश्वर

ပံ NOVARTIS

नोव्हार्टिस इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इन्स्पायर बीकेसी, ७ वा मजला, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ महाराष्ट्र, भारत

फोन नं.: +९१ २२ ५०२४३०००; फॅक्स: +९१ २२ ५०२४३०१०;

ईमेल: india.investors@novartis.com; संकेतस्थळ: www.novartis.in

सीआयएन: एल२४२००एमएच१९४७पीएलसी००६१०४

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीचे

अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

तपशील

कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा

कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा

कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न

(प्रत्येकी ₹ ५ चे, पूर्णपणे भरणा झालेले) प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी ₹ ५ चे) (*वार्षिक नाही)

व्यापक उत्पन्न यांचा समावेश)

बेसिक आणि डायल्यूटेड (₹)

(कालावधीकरिता करोत्तर नफा आणि करोत्तर इतर

30.09.2023

रोजी संपलेली

तीन महिने

(अ-लेखापरीक्षित)

328.3

238.6

238.2

923.8

9.49

१. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे ३० सप्टेंबर, २०२३ रोजी सादर केलेल्या तिमाही आणि सहामाहीचे आर्थिक निष्कर्षांच्या तपशीलवार नमुन्याचा वरील उल्लेख केलेला सारांश आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी तिमाही आणि सहामाहीचे आर्थिक निष्कर्षांचा संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> या संकेतस्थळावर आणि

२. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीतील एकूण उत्पन्नामध्ये अनुक्रमे रू. ४६.७ दशलक्ष आणि ५३.१

दशलक्ष आणि ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रू. १.२ दशलक्ष मिळकत कर परताव्ययावर व्याज समाविष्ट आहे. ३० सप्टेंबर, २०२३ च्या सहामाहीतील एकूण उत्पन्नामध्ये भाडेपट्टी दायित्व आणि वापराच्या हक्काच्या मालमत्तेची मान्यता

रद्द केल्याचा नफा क. २६.२ दशलक्ष आणि ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी क. ३१.४ दशलक्ष

मागणी सूचना म्युरिटाबद्रेशन औड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्त्रिअल ॲसेटस् औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्या कलम १३(२ बाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सदर रूल्स) च्या नियम ३(१) अन्वये. सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सदर रूल्सच् यम ३ अन्वये पाम अधिकारांचा वापर करून आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएल एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसि ताचन ४ अच्य आत्र आवकाराया वास करना आवाजायक्तरता हात अध्याचना ति. आवाजायक्तरता एपएस्टारा (पूचा इच्छा इस्तावात अ अध्याचना ति.आवी च्या प्राणिक्त अधिकाऱ्यांनी तांचा वार्त केलिया संबंधित माणणी सूचने तमु इस्तित साम बुकती सहण्याकी विवर्दाणां सोताविष्यामात्री सर अंकटच्या कत्या १३(१) अन्यये माणणी सूचना जाति केती होती. वरित संबंधात, प्रदासच्या तारावेषात् पुरील च्यातास्य एकति वर्षात कालीत नमुद केलेती साम मद्भ स्वचेच्या प्रिक्टिणमून ६० दिसांत चुकती काण्यामात्री कर्वनीया बाढ्री एसु एक्ट सूचना रेणात वेत आहे. कर्नदार, माणणी सूचना तारावेस थकवाकी एकम आणि कर्ज रक्तमेच्या पत्रविद्धाती देक केलेले ताराण यांचा तपिशल

कर्जदार/जामीनदार यांचे नाव मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत) श्री. सुनिल गुलाब चव्हाण, श्री. गुलाब पुना चव्हाण, सौ. ममताबाई १९-ऑक्टो.-२०२३, प्रॉस्पेक्ट क्र. ठकतीचे ते सर्व भाग आणि विभाग असलेला: प (१४९८) - १८०१ (१४८) १८५६ (१४५४) १५५५ (१४५४) १५५५ (१४५४) १५५५ (१४५४) १५५५ (१४५४) १५५५ (१४५४) १५५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) १४५५ (१४५४) गाव पुना चण्हाण, सा. ममताव गुलाव चव्हाण (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०२४३०९५ आणि ५,२९,२२७/ - (रूपये पाच लाख एकोणतीस हजार जळगाव, महाराष्ट्र, भारत ४२५००१. आयएल१०३११५९० दोनशे सत्तावीस मात्र) दिनांक २१-१०-२०२३ रोजीस प्रकाशित प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०२४३०९५ आणि प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०३११५९० मागे घेतली आहे.

र वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वस्वी कर्जदारांची जोखीग खर्च आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. पुढील तपशिलाकरिता कृपया शाखा कार्यालय ाधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :- आयआयएफएल एचएफएल आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र. १६V, प्लॉट क्र. बी-२: उाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे–४००६०४/ किंवा कॉपेरिट कार्यालय: आयआयएफएल टॉवर, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज–IV, गुरुगा

सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करि

PRO FIN CAPITAL SERVICES LIMITED

(CIN: L51909MH1991PLC250695) Regd Office: 503, Western Edge II, Western Express Highway, Borivali (E), Mumbai 40006 Website: www.profincapital.com • Email Id: profin.capital1@gmail.com Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on 30th September 2023

(RS. IN LAKINS)						
<u> </u>	Standalone					
PARTICULARS	Quarter Ended					
	30/09/2023	30/06/2023	30/09/2022			
Total income from operations (net)	436.578	615.662	559.631			
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	92.118	253.102	29.900			
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	92.118	253.102	29.900			
Net Profit/(Loss) for the period after tax	67.550	188.520	22.580			
(after Exceptional and/or Extraordinary items)						
Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	67.550	188.520	22.580			
Equity Share Capital	2120.070	2120.070	2120.070			
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	00	00	00			
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted: Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic:	0.032 0.032 0.032	0.089 0.089 0.089	0.011 0.011 0.011 0.011			
	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted: Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) and other Comprehensive income (after tax) and other Comprehensive income (after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: Diluted: 0.032 Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic: 0.032	PARTICULARS Standalon Quarter End 30/09/2023 30/06/2023 30			

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of the Company i.e. www.profincapital.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com. For **Pro Fin Capital Services Limited**

Place: Mumbai Anupam Gupta Managing Directo

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock

Date: 27-10-2023

The spirit of Mumbai is now 94 years old!



www.freepressjournal.in

TAVERNIER RESOURCES LIMITED

Near Maneesh Pharma, Deonar, Mumbai - 400043 CIN: L51909MH1994PLC193901

Extract of Unaudited Financial Results for the quarter and

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	0.61	142.96	195.10
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(14.30)	15.95	13.77
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(14.30)	15.95	13.77
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(14.30)	(24.62)	13.77
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)	-	-	-
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.24)	(0.41)	0.23

Figures for Quarter ended are not annualised

PUBLIC NOTICE

Av Clients SHRI SHAIL ENDRA SINGH RAGHAV

& SMT. NISHA SHAILENDRA SINGH RAGHAV

noth r/o A/306 Akruti Orchid Park Andheri Kurl

Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai-400072

have severed/ terminated all relations from their son "MR. SUNKALP SINGH RAGHAV" and disinherited/disowned him from their all moveable

and immovable and properties due to his

misbehavior, cruelty and noncompliance. In future

person, that shall be at his/her own risk and costs

and my clients will not be responsible for the sam

Office: Abdul Aziz Chawi, 24, Room No.4, L.B.S

Marg, Navpada, Kurla (W), Mumbai - 400 070

(Advocate High Court, Mumbai

Date: 28/10/2023 J. P. TRIPATHI

in any manner.

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's

2. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective

Sudhir Naheta Managing Director

Aditya Birla Sun Life

AMC Ltd.

स्थळ

: मुंबई

दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२३

(Rs. in lakhs)



Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat

www.novartis.in या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेच्या विल्हेवाटीचा नफा समाविष्ट आहे.

EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

(₹ in crores except per equity share data)

Half Year

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
	30-Sept-2023	30-Sept-2023	30-Sept-2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Revenue from Operations	390.69	779.60	387.67
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	236.79	477.09	249.42
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	236.79	477.09	249.42
Net Profit / (Loss) for the period after tax	178.09	362.66	191.69
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	178.88	362.07	191.46
Paid-Up Equity Share Capital (Face Value of ₹ 5 each)	144.04	144.04	144.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2,372.99	2,372.99	2,052.46
Earnings Per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)			
1.Basic:	6.18	12.59	6.66
2.Diluted:	6.17	12.56	6.64

Place: Mumbai

Date: October 26, 2023

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at its Meetings held on October 26, 2023
- 2. The Unaudited Standalone Financial Results are available at Company's website viz. https://mutualfund.adityabirlacapital.com/shareholders/financials and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). Key Standalone financial information is as indicated below:

(₹ in Crores)

Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	
	30-Sept-2023	30-Sept-2023	30-Sept-2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Revenue from Operations	384.53	767.63	381.99	
Profit for the period Before Tax	235.16	473.46	247.72	
Profit for the period After Tax	176.46	359.03	189.99	
Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	176.55	359.07	189.31	

3. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations , 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website https://mutualfund.adityabirlacapital.com/shareholders/financials.

> For and on behalf of the Board of Directors of Aditya Birla Sun Life AMC Limited

> > A Balasubramanian **Managing Director & CEO** (DIN:02928193)

Registered office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate,

half year ended 30th September, 2023

website at www.tavernier.com

meeting held on 27th October, 2023

For Tavernier Resources Limited

Place: Mumbai Date: 27th October, 2023

मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयात,दिंडोशी, मुंबई येथील बोरिवली विभाग वाणिज्यिक वाद क्र. १७ सन २०२३

आयसीआयसीआय बँक लि. कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थपित आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत बँक म्हणून परवानाधारक बँकिंग कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कलजवळ जुना पादरा रोड, बडोदा-३९०००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, ४ था मजला, साऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१ येथे द्वारा तिचे कुळमुखत्यापत्र धारक श्री. राजेश चिंतामण वानखेडे ... वादी

विरुध्द राम प्रताप सिंग. वय ५१ वर्ष, फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, बिल्डिंग क्र. २७, फेज ६, मिरा रोड (पू.), हनुमान मंदिर जवळ, ठाणे- ४०११०७. आणि येथे सुध्दा:-

दुकान क्र. ६, पुना मिरा बलवाड चाळ, एसव्ही रोड, रविंद्र हॉटेल समोर, दहिसर (प.). मंबई- ४०००६८. सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या प्रतिवादींद्वारे १२.१२.२०२३ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. ०५ मधील पीठासिन सन्माननीय सहा. सत्र यांच्यासमोर प्रचलित होणार आहे.

न्यायाधिश **श्री. एस.एस. धुलधुले** ए. प्रतिवादींना वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासन पढील दरमहा २४% दराने त्यावरील व्याजासह येथील निशाणी "एच" अशा वादाच्या राज्यार तैशकीक कर्ज अंतर्गत रु. १३.९६.४८७.४८/- (रुपये तेरा लाख शहाण्णव हजार चारशे सत्याऐंशी आणि पैसे अठ्ठ्याऐंशी मात्र) ची रक्कम वादींना चुकती करण्यासाठी आदेश आणि हुकुम द्यावेत. बी. सदर वादाच्या खर्चाकरिता.

सदर दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२३.

नगर दिवाणी न्यायालय, दिंडोर्श सीलर मे. भिडे ॲण्ड असोसिएटस वादींकरिता वकील

डी-९४, १५ वा रस्ता, प्लॉट क्र. १८७,

् चेंबूर, मुंबई-४०००७१.

BN HOLDINGS LIMITED

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED) CIN No: L15315MH1991PLC326590

Regd Office: 217, ADANI, INSPIRE-BKC, SITUATED G BLOCK, BKC MAIN ROAD, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA EAST, MUMBAI, MAHARASHTRA, 400051 Corporate Address: 1ST FLOOR, B.N. CORPORATE PARK. PLOT NO. 18. NOIDA -135.

GAUTAM BUDDHA NAGAR, UTTAR PRADESH-201304.

 $Tel: \ 022-69123200 \ Mb.: \ +91 \ 9958822310 \ | \ W:-www.bn-holdings.com | E:corporate@bn-holdings.com | Corporate@bn-holdings.com | Corpo$

Sr.	PARTICULARS	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
no.		30.09.2023	30.06.202	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.202	
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	
1	Total Income from Operations	-	-	-	-	-	0.0	
2	Net Profit/(Loss) for the period							
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(61.37)	(30.28)	(5.39)	(91.65)	(8.45)	(22.09	
3	Net Profit/(Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(61.37)	(34.22)	(5.39)	(95.59)	(8.45)	(36.97	
4	Net Profit/(Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)							
	(before discontinued operations)	(61.37)	(34.22)	(5.39)	(95.59)	(8.45)	(36.97	
5	Profit/(Loss) for the period after tax from							
	discontinued operations	(61.37)	(34.22)	(5.39)	(95.59)	(8.45)	(36.97	
6	Total Comprehensive income for the period							
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	(61.37)	(34.22)	(5.39)	(95.59)	(8.45)	(36.97	
7	Paid up Equity Share Capital							
	(Face value per share Rs 10/- each fully paid up)	989.83	989.83	989.83	989.83	989.83	989.8	
8	Reserves (Excluding Revaluation Reserves)						(1,045.09	
	Earning per Share(EPS) of Rs 10/- each							
	Continued and Discontinued Operations							
	a) Basic	(0.62)	(0.35)	(0.05)	(0.97)	(0.09)	(0.37	
	b) Diluted	(0.62)	(0.35)	(0.05)	(0.97)	(0.09)	(0.37	

the Stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available $on the websites of the Stock \, Exchange (s) \, i.e. \, www.bsein dia.com \, and \, on the \, company's \, website \, www.bn-holdings.com$

The above results, as reviewd by the Audit Committee in its meeting held on October 27, 2023, were approved and taken or record by the Board of Directors at their Meeting held on October 27, 2023. The statutory auditor submitted limited review repor and expressed their unqualified opinion.

The information presented in the financial results is extracted from the Un-audited Standalone financial results, which have beer prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as Amended) and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Segment Reporting as defined in Ind AS 108 is not applicable on the company.

By order of the Board For BN HOLDINGS LIMITED

Anubhav Agarwa

Managing Director & CEO Date: October 27, 2023

NDL VENTURES LIMITED

Place: Mumbai

(Formerly known as NXTDIGITAL Limited)

CIN: L65100MH1985PLC036896

Regd. Office: IN CENTRE, 49/50, MIDC, 12th Road, Andheri (E), Mumbai 400 093 Website: www.ndlventures.in, Email ID:investors@ndlventures.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

П		Quarter ended		Half-year ended		(Rs. in Lakhs Year ended	
Sr. No		30 th September, 2023 (Unaudited)	30 th September, 2022 (Unaudited)	30 th September, 2023 (Unaudited)	30 th September, 2022 (Unaudited)	31 st March, 2023 (Audited)	
1	Total income from operations (net)	148.51	-	299.30	-	252.11	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	56.02	(14.18)	103.63	(35.58)	27.40	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	45.77	(14.18)	93.38	(35.58)	27.4	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	46.53	(14.18)	94.14	(35.58)	26.5	
5	Equity Share Capital	3,367.17	3,367.17	3,367.17	3,367.17	3,367.1	
6	Reserves excluding Revaluation Reserve	-	-	-	-	3,422.2	
7	Earnings/(Loss) Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)						
	- Basic (in Rs.) (not annualised)	0.14	(0.05)	0.28	(0.11)	0.0	
	- Diluted (in Rs.) (not annualised)	0.14	(0.05)	0.28	(0.11)	0.0	

Notes:

Place: Mumbai

Date: 27th October, 2023

- The above is an extract of the detailed format of the statement of financial results for the quarter and half-year ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed unaudited financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and then, approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 27th October, 2023. The full format of the financial results for the quarter and half-year ended 30th September, 2023 are available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on Company's website at http://www.nxtdigital.co.in/investors/financial-results-2/
- The above unaudited financial results for the quarter and half-year ended 30th September, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently, approved by the Board of Directors of the Company. The auditors have expressed an unmodifed opinion on the said financial results
- The financial results for the quarter and half-year ended 30th September, 2022 have been restated to give effect to the impact of the Scheme of Arrangement sanctioned by the National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its Order dated 11th November, 2022, by virtue of which, the entire "Media & Communications Business undertaking" of the Company along with its subsidiaries have been demerged into Hinduja Global Solutions Limited with effect from the Appointed Date i.e. February 1, 2022.

(Formerly known as NXTDIGITAL Limited) Amar Chintopanth

Whole Time Director & CFO

For NDL Ventures Limited

H HINDUJA GROUP